

ठाणे महानगरपालिका, ठाणे

नागरी समूह विकास योजने अंतर्गत किसननगर यु.आर.पी.क्र. १२ व टेकडी बंगला यु.आर.पी.क्र.०६ बाबत जाहीर सूचना.

महाराष्ट्र शासनाने निर्णय क्र.टिपीएस-१२१३/२७२६, दि.०५/०७/२०१७ अन्वये ठाणे महानगरपालिका क्षेत्रात नागरी पुनर्निर्माण समूह विकास योजनेबाबतचे नियम मंजूर केलेले आहेत. त्यानुसार महापालिका क्षेत्रात "समूह विकास योजना" राबविण्यात येत आहे. सदर योजनेत पात्र होण्याकरिता दि. ०४/०३/२०१४ पूर्वीचे बांधकाम व भोगवटा असणे आवश्यक आहे.

किसननगर येथील यु.आर.पी.क्र.१२ येथील नागरी समूह योजनेचे आराखडे मा.उच्चाधिकार समितीने मंजूर केलेले असून, सदर आराखड्यामधील भोगवटाधारकांची प्राथमिक यादी करण्याचे काम सुरू असून, सदर यु.आर.पी. मधील भोगवटाधारकांची मोठी संख्या लक्षात घेता सदर प्राथमिक यादी शीघ्रगतीने अंतिम करण्याकरिता प्रत्यक्ष जागेवरील भोगवटाधारांचे बायोमॅट्रीक सर्व्हेक्षणचे काम महापालिकेमार्फत दि.१२/०३/२०१९ पासून सुरू करण्यात येत आहे.

किसननगर यु.आर.पी.क्र.१२ चे आराखडे वागळे प्रभाग समिती तसेच महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत असून, भोगवटाधारांनी त्यांचे खालील प्रमाणे पुरावे प्रत्यक्ष सर्व्हेक्षणाच्या वेळेस उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

अ) महापालिकेची दि.०४/०३/२०१४ पूर्वीची निवासी कर आकारणी व खालील पैकी कोणताही ०१ पुरावा.

१) जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रकाशित केलेली अंतिम मतदार यादी/निवडणुक ओळखपत्र, २) विद्युत देयक, ३) जन्म-मृत्यु दाखला, ४) पासपोर्ट, ५) टेलिफोन बिल, ६) पाणी पुरवठा जोडणी, ७) आयकर अथवा इतर कर भरणा केल्याचा दाखला, ८) शाळेचा दाखला, ९) बँक खाते उघडल्याचे पासबुक, १०) अधिवास प्रमाणपत्र, ११) इन्शुरन्स पॉलिसी, १२) पेन्शन कार्ड, १३) दिव्यांग प्रमाणपत्र/ओळखपत्र, १४) विवाह नोंदणी प्रमाणपत्र, १५) गॅस पुरवठा बिल, १६) आधारकार्ड, १७) राज्य शासनाच्या महसुल विभागाकडून अकृषिक परवानगी अथवा अकृषिक वापर नियमित करण्याची परवानगी व त्यावेळी भरलेल्या अकृषिक कर/अकृषिक दंडाच्या रकमेची पावती, १८) नोंदणीकृत असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थेचे सहाय्यक निबंधक, सहकार यांनी प्रमाणित केलेले भाग प्रमाणपत्र

ब) महापालिकेची दि.०४/०३/२०१४ पूर्वीची अनिवासी/संयुक्त कर आकारणी व खालील पैकी कोणताही ०१ पुरावा.

धार्मिक, शैक्षणिक, वाणिज्यिक, औद्योगिक किंवा निवासेतर तसेच संयुक्त वापरातील मालमत्ताधारकाच्या नावे पूर्वी दिलेला व यापुढेही चालू राहणारा शासकीय, निमशासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेचा परवाना, लायसन्स (गुमास्ता लायसन्स, खानावळ किंवा उपहारगृह लायसन्स, औद्योगिक परवाना), वीज बिल, दुरध्वनी देयक, विक्रीकर, व्यवसाय कर, बँकेत उघडलेल्या खात्याच्या बँकेचे पासबुक, आयकर अथवा इतर करांचा भरणा केल्याचा अथवा इतर कायदेशीर पुरावे.

तसेच टेकडी बंगला यु.आर.पी.क्र.०६ मधील ज्या भोगवटाधारकांचे बायोमॅट्रीक सर्व्हेक्षण अद्यापर्यंत झालेले नाही त्यांनी "क्लस्टर कक्ष" नौपाडा प्रभाग समिती येथे कार्यालयीन वेळेत वास्तव्याच्या पुराव्यासहीत बायोमॅट्रीक सर्व्हेक्षणाकरिता उपस्थित राहण्याबाबत विनंती करण्यात येत आहे.

सहाय्यक आयुक्त तथा
पदनिर्देशीत अधिकारी,
नागरी समूह योजना,
यु.आर.पी. क्र.१२ किसननगर,
वागळे प्रभाग समिती,
ठाणे महानगरपालिका, ठाणे

सहाय्यक आयुक्त तथा
पदनिर्देशीत अधिकारी,
नागरी समूह योजना,
यु.आर.पी. क्र.०६ टेकडी बंगला,
नौपाडा-कोपरी प्रभाग समिती,
ठाणे महानगरपालिका, ठाणे